

### DELPHI/SEC/2022-23/20

09th August, 2022

### BSE Ltd.

Corporate Relation Department, Listing Department, Rotunda Building, PJ Towers, Dalal Street, Mumbai – 400 023.

Scrip Code : 533452

### National Stock Exchange of India Ltd.

Listing Department Exchange Plaza, C-1, Block- G, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai–400 051

**NSE Symbol: DELPHIFX** 

Sub.: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In continuation to our letter bearing no. DELPHI/SEC/2022-23/19 dated 08<sup>th</sup> August, 2022 regarding filing of the Annual report for the Financial Year 2021-22 and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith extract of newspaper copies of aforesaid Annual General Meeting Notice published in newspapers on 09<sup>th</sup> August, 2022.

This is for your kind information and record please.

Thanking You,

For DELPHI WORLD MONEY LIMITED

(ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

SHIVAM AGGARWAL COMPANY SECRETARY MEM. NO. ACS 55785

Encl: as above

### S V TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51900MH1980PLC022309

Registered Office: Office No.006, Building No.1, Vasant Aishwarya C.H.S. Ltd, Mathuradas Extn. Road, Kandivali West, Mumbai-400067.

Tel No.: 022-65027372, Website: svtrading.co.in, Email id: svtradingandagencies@gmail.com Statement of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2022

					(Rs. in Lakhs)
Sr.			Quarter Ended		Year Ended
No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
4		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operation	1 1	98.88	0.04	98.92
2	Profit (loss) before tax for the period	(5.92)	93.83	(5.36)	80.18
3	Net Profit (loss) for the period	(5.92)	72.96	(5.36)	59.31
4	Total Comprehensive Income for the period	(5.92)	(1,199.79)	(5.36)	(1,213.44)
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,710.00	1,710.00	1,710.00	1,710.00
6	Basic and diluted EPS	(0.03)	(7.02)	(0.03)	(7.10)
No	tes:	32 03	20 23		80

Place : Mumbai

Date: 08th Aug 2022

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the quarter ended on June 30, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company Website i.e. www.svtrading.co.in

for and on behalf of the Board of Directors of S V Trading and Agencies Limited

Gopal Lal Paliwal Managing Director DIN: 06522898



### DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

CIN: L65990MH1985PLC037697 Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. 

Website: www.indiaforexonline.com

The 37th Annual General Meeting (AGM or Meeting') of the Members of Delphi World Money Limited will be held on Thursday, September 01, 2022 at 1:00 P.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Financial Statements for the Financial Year 2021-22 along with the Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto have been sent on August 08, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents are also available on Company's website at https://indiaforexonline.com/invester-pdf/AnnualReport2021-22.pdf and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and www.nseindia.com A copy of the same shall also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com As per section 108 of Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means (e-voting). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide the e-voting facility to shareholders. Members may cast their votes remotely using the electronic voting system of NSDL on the dates mentioned here below (remote e-voting).

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and mbers attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. National Securities Depository Limited (NSDL) will be providing facility for voting through remote e-voting, for participation in the 37th Annual General Meeting through VC/OAVM and e-Voting during the

The Register of Member and Share Transfer Books of the Company shall be closed from Friday, 26th August, 2022 to Thursday, 1st September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. All Members are informed that:

- (a) The Business as set-forth in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means; (b) Date and time of commencement of remote e-voting: Monday, 29th August 2022, 9:00 A.M.
- (c) Date and time of end of remote e-voting: Wednesday, 31st August, 2022, 5:00 P.M. (d) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM: Friday, 26th August, 2022. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding as on the
- (e) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of AGM and hold shares as of the cut-off date i.e. Friday, 26th August, 2022, can follow the process for generating the Login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person
- is already registered with NSDL for e-voting, existing User ID and Password can be used for casting vote, (f) The Members may note:-
- Remote e-voting shall not be allowed beyond 31st August, 2022, 5:00 P.M. (ii) The facility for voting shall be made available at the AGM and the members attending the meeting

grievances connected with the facility for voting by electronic means:

- who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the Meeting. (iii) A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Meeting.
- (iv) A person whose name is recorded in the register of members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annual General Meeting. (g) Website address of the Company and of the Agency where Notice of the Meeting is displayed www.
- indiaforexonline.com and www.evoting.nsdl.com (h) Name, designation, address, Email id and phone number of the person responsible to address the
- Mr. Shivam Aggarwal, Company Secretary & Compliance Officer, Email id: corp.relations@ebixcash.com.
- Contact details +91-22-62881500, Address: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. BY ORDER OF BOARD OF DIRECTORS

FOR DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

PLACE: MUMBAI DATE: 09.08.2022

SHIVAM AGGARWAL COMPANY SECRETARY M. NO: A55785



Regd. Office: S-1, D-39, N-66, Phase IV, Verna Industrial Estate, Verna Goa-403722 Corporate Identity Number: L31200GA1992PLC003109

Extract of Statement of Un-Audited Consolidated Financial Results

For the Quarter ended on June 30, 2022

(₹ in Lakhs, except per share data)

Consolidated

			001130	iidated	100			
SI.	Particulars		Quarter Ended					
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022			
	5	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	0.02	1.41	77	83.96			
2	Net Profit for the period before Tax	(132.07)	(144.62)	(136.65)	(476.53)			
3	Net Profit for the period after Tax	(132.07)	(8.90)	(136.65)	(340.81)			
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(132.07)	(8.90)	(136.65)	(340.81)			
5	Paid-up Equity Share Capital of Face Value of ₹10/- each	1274.85	1274.85	1274.85	1274.85			
6	Reserves excluding Revaluation reserve	1975	=	8	(12449.45)			
7	Earning Per Share (in ₹) Basic Diluted	(1.04) (1.04)	(0.07) (0.07)	(1.07) (1.07)	(2.67) (2.67)			

Note:-

Place: New Delhi

Drate c Augest 8, 2020 r.in

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange's websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.bluecoast.in

Please note that the registered office of the company has been changed from existing to S-1, D-39, N-66, Phase IV, Verna Industrial Estate, Verna Goa-403722 w.e.f 8th August, 2022.

Additional Information on Standalone financial results is as follows:-

(₹ in Lakhe)

(Kushal Suri)

Whole Time Director

SI.	Particulars	(	Year Ended			
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	0.02	1.41	-	83.96	
2	Net Profit for the period before Tax	(131.87)	(143.22)	(136.65)	(475.11)	
3	Net Profit for the period after Tax	(131.87)	(7.50)	(136.65)	(339.39)	
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(131.87)	(7.50)	(136.65)	(339.39)	

For and on behalf of the Board of Directors

Distt. Raigad - 402126 (Maharashtra) CIN: L27209MH1998PLC236139

Website: www.haryanacapfin.com Email: investors@haryanacapfin.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (Rs. In Lakh except EPS)

Quarter Ended

Year Ended

	1.97			
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from operations	28.49	26.57	25.89	206.61
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11.32	7.96	10.67	146.27
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11.32	7.96	10.67	146.27
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8.45	5.95	7.96	109.32
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	1,739.19	544.28	496.26	5,727.03
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	520.87	520.87	520.87	520.87
Reserves Excluding Revaluation Reserves	50	19		14,240.15
Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) on Net Profit (Not annualised) - Basic and Diluted	0.16	0.11	0.15	2.10

- Financial Results has been prepared in accordance with The Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and on the Companys' website

Shruti Raghav Jindal Whole Time Director DIN - 02208891

Panama

### PANAMA PETROCHEM LIMITED CIN NO. L23209GJ1982PLC005062

Regd.Office:- Plot No. 3303, GIDC Estate, Ankleshwar, Gujarat- 393002 Corp. Office: - 401 Aza House, 4th Floor, 24 Turner Road, Near Tawa We provide Consistency, buility,Service,Economy Restaurant, Bandra(W), Mumbai - 400050. | Phone: 91-22-42177777, E-mail: cs@panamapetro.com | Website: www.panamapetro.com

Audio Visual Means ('OAVM') in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular dated April 8, 2020, General Circular dated April 13, 2020, General Circular dated May 5, 2020, General Circular dated January 13, 2021 and Circular No. 02/2022 dated 05.05.2022, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the relevant circulars, Annual Reports for F.Y. 2021-2022 including Notice of the meeting have been sent on August 08, 2022 to the Members of the Company whose e-mail

NOTICE OF AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company

will be held on Monday, September 5, 2022 at 11:30 A.M through Video Conferencing (VC') / Other

the CDSL website: www.evotingindia.com In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means.

addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents

are also available on the Company's website at www.panamapetro.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at

www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The notice of the AGM is also available on

The voting related details are given below: The remote e-voting shall be opened from, Friday, September 2, 2022 at 9.00 A.M. to Sunday.

- September 4, 2022 till 5.00 P.M. The remote e-voting module will be disabled for voting
- 2. The business as set forth in the Notice of the 40th AGM, shall be transacted through remote evoting and/or e-voting system at the AGM
- The cut-off date for members eligible to vote is August 29, 2022. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company
- after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. August 29, 2022, may obtain the login ID and password as per the instructions given in the Notes of the notice of 40th
- The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM and upto the expiry of 15 minutes form the conclusion of the AGM;
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not cast their vote again.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode / physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit www.panamapetro.com to obtain such details.
- The Notice of the AGM has also been uploaded on the Company's website: www.panamapetro.com and CDSL website: www.evotingindia.com
- For any queries connected with remote e-voting, members can contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800225533.
- (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail addresses with the Company, are requested to register/update the same by clicking on https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx.or

Manner of registering / updating e-mail addresses:

addresses with their Depository Participants, are requested to register/update their e-mail addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

(b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their e-mail

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Member & Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, August 30, 2022. to Thursday, September 1, 2022 for the purpose of Annual General Meeting and declaration of

By order of the Board For PANAMA PETROCHEM LIMITED Place : Mumbai Gayatri Sharma Date : August 08, 2022 Company Secretary & Compliance Officer

SIMPLEX HE REALTY LTD.

### SIMPLEX REALTY LIMITED

30, KESHAVRAO KHADYE MARG. SANT GADGE MAHARAJ CHOWK, MUMBAI-400 011 Tel No:+91 22 2308 2951 Fax No:+91 22 2307 2773 Website: www.simplex-group.com E-mail: realty@simplex-group.com CIN-L17110MH1912PLC000351

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (₹ In Lakhs except per share data) Year ended Quarter ended Sr. 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 Particulars No. (Unaudited) (Audited) (Unaudited) Total Income from Operations 94.81 198.49 19.66 Net Profit for the period (before share of profit of 209.58 60.44 associates, exceptional items and tax) Net Profit for the period before tax (after share of 243.90 67.28 profit of associates and exceptional items) 60.20 Net Profit for the period after tax (after share of profit of associates and exceptional items) 44.93 177.27 50.50 Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 3.71 195.41 78.61 299.14 299.14 299.14 Equity Share Capital Other Equity excluding revaluation reserve 10,674.42 Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)-

Notes: # Not annualised for the quarter The above is an extract of the detailed format of Quarterly Consolidated Financial Results filed with the Stock

- Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange, www.bseindia.com and the Company's website, www.simplex-group.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 08th August, 2022.
- The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- Additional Information on Standalone Financial Results is as below:

(Not annualised)# Basic & Diluted

Particulars	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	
Total income (including other income)	240.78	878.88	162.14
Profit/(loss) before tax	60.44	313.44	67.16
Profit/(loss) after tax	45.17	246,81	50.38

For Simplex Realty Limited

Chairman & Managing Director

Nandan Damani

5.93

1.69



Place: Mumbai

# SANJIVANI PARANTERAL LIMITED

Registered Office: 205, P. N. KOTHARI INDL, ESTATE, L.B.S. MARG, BHANDUP (W), MUMBAI - 400 078.

Tel.: 022 20812600 | Email ID: info@sanjivani.co.in

## STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE' 2022

(₹ In Lacs (Except earning per share)) QUARTER ENDED ON YEAR ENDED ON

		QU	YEAR ENDED ON			
Sr. No.	Particulars	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022	
IVU.		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	
1	Revenue from operations					
	a) Revenue from operations	991.66	520.98	808.18	3061.26	
	b) Other income	11.70	6.21	7.17	24.33	
	Total revenue	1003.36	527.19	815.35	3085.59	
2	Expenses		NI-CONCOUNT		2 22 22 22 22 22 22 22 22 22 22 22 22 2	
- 1/2	a) Cost of material consumed	433.86	(134.84)	513.35	1265.77	
	<ul> <li>b) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade</li> </ul>	26.97	(6.13)	(1.48)	(35.34)	
	c) Employee benefits expenses	67.37	115.84	67.93	308.70	
	d) Finance costs	7.38	8.14	3.07	21.32	
	e) Depreciation and amortization expenses	21.72	22.95	17.56	87.74	
	f) Other expenses	247.73	376.74	152.13	949.54	
	Total expenses	805.03	382.70	752.56	2597.73	
3	Profit / (Loss) before tax (1-2)	198.33	144.49	62.79	487.86	
4	Tax expenses	1070000000	Charles I	3751055555		
	- Current	25.04	0.00	0.00	0.00	
	- Deferred	(6.36)	3.22	0.00	3.22	
5	Net Profit / (Loss) for the period (9-10)	179.65	141.27	62.79	484.64	
6	Other comprehensive income (Net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	
7	Total comprehensive income for the period	179.65	141.27	62.79	484.64	
8	Total Comprehensive Income For The Period	179.65	141.27	62.79	484.64	
9	Paid-up Equity Share Capital, (Face Value ₹ 10/- Each)	999.83	999.83	849.83	999.83	
10	Earning Per Share (IN ₹)	9		5	e	
	a) Basic Earnings (Loss) Per Share	1.80	1.41	0.74	4.85	
	b) Diluted Earnings (Loss) Per Share	1.80	1.41	0.74	4.85	

- 1. The Statement of financials results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
- 2. The above statement of Financial Results, as reviewed by Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 8th August' 2022.
- Company account for gratuity/leave salary provisions at year end on actuarial basis. 4. The Statutory Auditors have carried out a 'Limited Review of the Company's results in terms of Clause 41 of the Listing
- Agreement with Stock Exchange. 5. Nil investors complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the beginning or at the
- 6. Company has only one business segment of pharmaceutical in terms of the requirement as per IND AS 108 on "Operating
  - Segment Reporting" For Sanjivani Paranteral Ltd

Ashwani Khemka Managing Director DIN: 00337118

(₹ in Lacs )

For Goenka Diamond And Jewels Limited

Navneet Goenka



# **GOENKA DIAMOND AND JEWELS LIMITED**

CIN No.: L36911RJ1990PLC005651 Registered Office: 401, Panchratana, M.S.B. Ka Rasta, Johani Bazar, Jaipur - 302003, Rajasthan

Tel.: 0141 2574175 | Email: cs@goenkadiamonds.com

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended June 30, 2022

Place: Mumbai

Date: 8th August 2022

			Standa	alone			Consol	idated	
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period	63.47	13.55	341.04	481.11	67,06	(0.13)	330.86	427.15
3	(before tax, Exceptional and /or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax	(40.92)	(71.32)	(17.89)	(170.86)	(32.24)	(108.14)	(32.37)	(272.77)
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax	(40.92)	(71.32)	(17.89)	(170.86)	(32.24)	(108,14)	(32.37)	(272.77)
2 2	(after Exceptional and/or Extraordinary items)	(41.28)	(71.05)	(18.46)	(172.48)	(32.60)	(107.86)	(32.94)	(274.40)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		5.55	:*	5.55	(31.67)	19.09	(8.76)	15.01
6	Equity Share Capital	3,170.00	3,170.00	3,170.00	3,170.00	3,170.00	3,170.00	3,170.00	3,170.00
1	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	*	+0	3.4	22,093.52		÷	(4)	20,952.40
8	Earning Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -				3036				
	1) Basic: 2) Diluted:	(0.01) (0.01)	(0.02) (0.02)	(0.01) (0.01)	(0.05) (0.05)	(0.01) (0.01)	(0.03) (0.03)	(0.01) (0.01)	(0.09) (0.09)
Not				III-OSOICES)	SPACES - 0.7 2.8		2		

- 1 The above is an extract of the detailed format of guarter and year ended Financial result filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation. 2015. The full format of the guarter and year ended Financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.goenkadiamonds.com). The Company adopted Indian Accounting Standards (Ind AS) from 1st April, 2017.
- Date: August 08, 2022 Place: Mumbai

HARYANA CAPFIN LIMITED Regd. Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. - 17, BKG Road, Taluka Roha,

www.haryanacapfin.com.

For Haryana Capfin Limited Place: Gurugram JINDAL

Date: August 8, 2022

## ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज यांसाठी रेकिटचे सहाय्य स्वीकारले

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचा नवीन आणि स्वतंत्र रिपोट रेकिटचा २०२१ मध्ये भारतीय GDP मध्ये ७८.८ अब्ज (£७७५ दशलक्ष) एवढा सहभाग, रेकिटचे कर्मचारी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या सुमारे ६ पट सहभाग देतात, रेकिटने २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे ६९,००० जॉबला सहाय्य केले, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने भारता मधील जो रेकिटच्या सर्वोत्कृष्ट तीन मार्केटपैकी एक आहे त्यात रेकिट बेंकिसर ग्रुप plc ('रेकिट') चा महत्त्वपूर्ण आर्थिक प्रभाव याबद्दलचे स्वतंत्र विश्लेषण प्रकाशित केले. आरोग्य, स्वच्छता आणि पोषण उत्पादनांमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर असतांना, रेकिटने २०२१ मध्ये भारताच्या एकुण स्वदेशी उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट) (GDP) मध्ये एकूण ७८.८ अब्ज रूपयांचे (£७७५ दशलक्ष) योगदान दिले आहे. अहवालात रेकीटने भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होत असलेल्या प्रमुख तीन परिणामांबद्दल सांगितले: एकूण स्वदेशी उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट) (GDP), रोजगार आणि

इतर रिपोर्टमध्ये पुढील सुत्र नमूद केलेले आहेत:

Participants ("DPs").

E-voting during the AGM.

TV VISION LIMITED

CIN: L64200MH2007PLC172707

Regd. Off.: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex

New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the me

of TV Vision Limited ("the Company") will be held on Wednesday, September 07, 2022 at 11:30

A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance

with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, reac with General Circular dated May 05, 2022 read together with relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular dated May 13, 2022 read together with relevant

Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report

for the Financial Year 2021-22 is being sent only through electronic mode by e-mail to those Members

whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 05, 2022 and whose email addresses are registered with the Company or Link

Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository

The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.tvvision.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Wednesday, August 31, 2022, may obtain the User ID and password by sending a request at <a href="mailto:helpdesk.evoting@nsdl.com">helpdesk@linkintime.co.in</a>.

e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote. Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are

requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by

submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.tvvision.in) duly filled and

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in

particular, instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote

signed alongwith requisite documents to rnt.helpdesk@linkintime.co.in .

through Remote e-voting and E-voting during the AGM

Member is already registered with NSDL for Remote

२०२१ मध्ये शासनाला मिळणारे

रेकिटची जीडीपी वाढ २.५ पट सार्वजनिक आहे, जी भारतातील सरासरी केमिकल आणि फार्मास्युटिकल उत्पादन कंपनीच्या जवळपास दप्पट आहे. म्हणजेच, २०२१ मध्ये रेकिटने निर्माण केलेल्या GDP मधील प्रत्येक दशलक्षासाठी अर्थव्यवस्थेमध्ये तीचा इनपुट (गुंतवणूक) आणि वेतन यांमधील प्रत्येक १ दशलक्षासाठी, स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये तीचा (गुंतवणूक) आणि वेतन यांवरील खर्च अतिरीक्त १.५ दशलक्ष एवढा आहे. सहायक सप्लाय चेन -रेकिटच्या ९५% पेक्षा जास्त स्थानिक खरेदीची पूर्तता

रोजगार देणारी – रेकिटचा रोजगार देण्याचे प्रमाण २१ आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास ६ पट

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे CEO आड्रीयन कूपर म्हणाले. 'रेकीट सारखी मोठी आणि यशस्वी जागतिक कंपनी रोजगाराच्या संधी देणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि देशभरातील सामाजिक विकासाला चालना देणे याप्रकारचे कार्य करून भारतीय अर्थव्यवस्थेत किती महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते हे आमचे संशोधन दाखवून देते,'. ते पुढे म्हणाले, 'रेकिटने स्थानिक जनतेमध्ये उच्च दर्जाची स्वच्छता निरोगीपणा आणि पोषण यासाठी

सप्लायरकडे होते.

### उपलब्धता सुधारण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोबी इस्टेट, लाल बहाबुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८६.

जाहीर नोटीस

कळस उत्कर्ष सहकारी पतपेढी मर्यादित ...अर्जदार Assistant Registrar Co-op. Soc., ३३/२२९०, २३३५, अभ्युदयनगर, Recovery, Ghatkopar (W).

अनुक्रमांक १ ते २४

काळाचौकी, मुंबई - ४०००३३.

Gen. Outward No. 1613 Date: 30/07/2022 ... जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २०/ ०८/ २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:

					र्म स्वक्रम सुनावणी तारीख क रुपये तारीख ५ ४१९२१ २०.०८.२२ ५ ४१९२१ २०.०८.२२ ४ ६१७४७ २०.०८.२२ ४ ६१७४७ २०.०८.२२	
अ.	जाब बेणाऱ्याचे नाव	जाब	अर्ज	बाबा	बाबा	
क्र.		वेणार	बाखल	अर्ज		_
		क्रमांक	विनांक	क्रमांक	रुपय	ताराख
٩	प्रतिभा मंगेश गायकवाड	٩	१५.०६.२२	२४५	४१९२१	२०.०८.२२
२	मंगेश चरणदास गायकवाड	२	१५.०६.२२	२४५	४१९२१	२०.०८.२२
3	मोरेश्वर कृष्णा हरमलकर	9	94.0६.२२	२४४	६१७४७	२०.०८.२२
8	किसन प्रभाकर सोनुले	२	94.0६.२२	२४४	६१७४७	२०.०८.२२
ч	चित्रा मोहन उभडे	3	94.0६.२२	२४४	६१७४७	२०.०८.२२
દ્દ	राज भरत खोपडे	٩	94.0६.२२	२४६	७७२०८	२०.०८.२२
(9	शिवप्रसाद शेखर सुकी	२	94.0६.२२	२४६	७७२०८	२०.०८.२२
۷	प्रकाश रामलाल डांगी	3	94.0६.२२	२४६	७७२०८	२०.०८.२२
۶	सुनिता सुनिल साटम	9	94.0६.२२	২४७	३१९८९	२०.०८.२२
90	सुचित्रा सुहास तरळ	२	94.0६.२२	२४७	३१९८९	२०.०८.२२
99	संगिता सचिन कांबळे	3	94.0६.२२	२४७	३१९८९	२०.०८.२२
٩२	विजय पांडुरंग अडसुर	3	94.0६.२२	२४८	90२90२	२०.०८.२२
93	सविता सुनिल कुचेकर	٩	94.0६.२२	२४९	५०९२२	२०.०८.२२
98	सतिश सिताराम पवार	२	94.0६.२२	२४९	५०९२२	२०.०८.२२
94	रामदास भिकु पुरारकर	3	94.0६.२२	२४९	५०९२२	२०.०८.२२
ঀ६	जयवंत शांताराम गुरव	२	94.0६.२२	२५०	७८५३६३	२०.०८.२२
୨७	राजेंद्र दत्ताराम गुरव	3	१५.०६.२२	२५०	७८५३६३	२०.०८.२२
9٤	दत्ताराम अंकुश गायकर	8	94.0६.२२	२५०	७८५३६३	२०.०८.२२
98	रेवजी मोघा कोकणे	२	94.0६.२२	२५१	२०४०९०७	२०.०८.२२
२०	भागिरथ नामदेव भोर	3	94.0६.२२	२५१	२०४०९०७	२०.०८.२२
২৭	बापु राजु पवार	ч	94.0६.२२	२५१	२०४०९०७	२०.०८.२२
२२	नितिन संभाजी यशवंते	२	94.0६.२२	२३१	४५५६३६३	२०.०८.२२
२३	प्रविण जॉन पॉल	3	94.0६.२२	२३१	४५५६३६३	२०.०८.२२
ર૪	नवनाथ कोडीभाऊ आहेर	8	94.0६.२२	२३१	४५५६३६३	२०.०८.२२
	•					

ही नोटीस आज दिनांक ३०/०७/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

शिवच्ञ

सही/ -सतीश मा. तोटावार

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

## DELPHI

Place: Mumbai

Date: August 09, 2022

स्थळ : मुंबई

दिनांक : ०९-०८-२०२२

### डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड

Company Secretary & Compliance Officer

For TV Vision Limited

Shilpa Jain

ाची आळख एबिवसक्का चल्ड मनी इङिया लिमिटेंड ) एन : एन ६४९९०एम एच ९९८४ पीएलसी०३४६९४ ८ वा मजला, मानेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग,

### कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना

ङेल्की वर्ल्ड मनी लिमिटेड यांच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( एजीएम किंवा सभा ) गुरुवार दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी दपा . ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिन्संग (व्हीसी ) आणि अन्य मान्यताप्राप्त दवशान्य माध्यमे (ओएव्हीएम ) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१ आवश्यक आणि लाग असणाऱ्या सर्व त्या तस्तर्दींना अनसरून आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांना अनसरून आणि त्यासह वाह सिक्यरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिमेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेट्स ) नियम २०१५ आणि त्यासह वाह ावपयुद्धराज बङ स्वरस्या बाड आफ् डांड्या (सबा) (त्यारस्य आव्यायाक्षरा जड ाङस्ययाज्ञर स्वयायस्यात्म ) ामस्या पर मामान्य परिपानक क्रमांक १४ ०२० दिनांकित ८ एपित २०२०, मामान्य परिपानक क्रमांक १४ ०२० दिनांकित १३ एपित २०२०, मामान्य परिपानक क्रमांक २०/ २०२० दिनांकित भ में २०२०, सामान्य परिपानक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकित १३ जानेवारी २०२१, सामान्य परिपानक क्रमांक २/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ आणि सेबी यांनी त्यांचे परिपत्रक क्रमांक सेबी / एव ओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी /२०२२ प्रमाण र १८०६ (जातमा ४ म १८४८ आण संच पायम त्या पाय पाय प्रमाण स्था । इट दिनांकित १ र में २०२२ आणि अन्य आपस्यक ती परिपर्य के किंग्रीय स्वायदार मंत्रास्य (एमसीए ) आणि सेवी यांनी जारी केटी आहेत (यापुर ज्यांचा एकत्रित उल्तेस " सदरील परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या सूचनेत नमुद्र केलेल्या विषयानुरूप घेण्यात येणार आहे. सभासद सदरील वार्षिक सर्वसाधारण सभेला न्हीसी / ओएन्हीएम यांन्या माध्यमातून उपस्थित राहु

-वरील प्रमाणे नमूद्र केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेवी सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताची वित्तीय पत्रके त्यासर ञंचालक मंडळाचा अहवात. लेखापरीक्षक यांचा अहवात आणि या कागढपत्रांगा जोडण्याञाठी आवश्यक असलेली अन्य आवश्यक प्रपत्रे अश मभासदांना ८ ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित करण्यात आती आहेत, ज्या सभासदांचे इ मेत तपभीत कंपनी / डिपॉसिस्टरीज पार्टीसिपंटस यांच्याक मौदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमूद केटोली सर्व ती प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ http://indiaforexonline.com/invester-pdf / Annual Repo २०२९- २२. pdf आणि स्टॉक एक्सेज यांची संकेतस्थले म्हणजेव www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत. सदरीत ात्रांची प्रत नॅशनल सिवयुरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल ) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्य

कंपनी कायदा २०१३ चे कतम १०८ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन ) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेब करण्यात आलेल्या सुधारणा आणि सेबी (लिस्टिन) ऑक्टिनेश्शन्स अँड डिस्वलोजर रिक्वायर्सेट्स ) नियम २०१७ चा नियम ४४ यांना अनुसरून कंपनीच्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूह केलेल्या सर्व त्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्व बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. समभागधास्कांना इ मतदान सुविधा उपलब्ध करू

देण्यासाठी कंपनीने नेंश्नन सिक्युपेरीज डिपॉझिटरी लिमिटेंड (एनएसडीएल ) यांची सेवा घेतली आहे. सभासन सालील प्रमाणे नमूद केलेल्या तारसांना एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इतेक्ट्रॉनिक मतदान सुविधेचा अवलंब करून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हवक बजाव् शकतात. चाच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेट्या ठिकाणी इ मतदान सविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सभासद वार्षि

सर्वाधारण सभेता उपरिश्वत असतीत आणि जा भारतन सुरास है। सर्वाधारण सभेता उपरिश्वत असतीत आणि जा भारतनंत्री वार्षिक सर्वसाधरण सभेटचा पूर्वी दूरश ह भतदान सुविधेचा अवतंव करून मतदानाव इक्ट बजावतेता नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेटचा दरम्यान मतदानाचा इक्ट बजावू प्रकतात. मॅगनत सिक्युरिटीज डिपॉझिटर्र तिमिटेड (एनएसडीएन ) दूरश इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी इ मतदान सुविधा तसेच ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभार वेण्यासाठी व्हीसी / ओएव्हीएम सुविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेव्या दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेव्या उदेश्याने कंपनीच्या सभासद नोंद्र पुरितका आणि समभाग हस्तांतरण पुरितका शुक्रवार दिनांक २६ ऑगस्

२०२२ ते १ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून ) या कालावधीत बंद राहतील. सर्व सभासदांना कळविण्यात येते की, १४९१ र संस्वार १४४२ (द्वाळा ह्वायस व्यक्ष) चा काराविचा। यह रक्षावाद, यह अभारतामा कार्याविचा। यह विद्याय कार्या ए वार्षिक सरीयादाण अभेरता सुरवेत नमूत केरेल्या विचाचाव इलेक्ट्रेंकिक भारतमातृत काम्रकात वेण्यात चेश्व बी) दूररुष इ मतदान कालावधीला प्रारंभ ढोण्याची तारीख आणि वेळ : **सोमवार दिजांक २९ ऑगस्ट २०२२** भारतीय प्रमाणवेळेनुसार **सका**त

सी) दूरस्थ इ मतदान कालावधी समाप्त होण्याची तारीख आणि वेळ : **बुधवार दिनांक ३९ ऑगस्ट २०२२**, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या

े वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतांची पात्रता निर्धारित करण्यासाठी निर्धारित करण्यात आलेली तारीर : **शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२**. सभासदांचे मताधिकार है सादरीला कट ऑफ तारखेला त्यांच्या समभाग धारणेच्या प्रमाणावर अवलंबूट

) अश्री व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सवना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभास झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी तित्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ति सॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वर्षगिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेल्या प्रक्रियेचा अवलंब करू शकते.

अभी ब्यक्ती इ मतदानासाठी आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकत असेल तर ती ब्यक्ती तिचा सध्याचा यजर आयडी आणि पासव ) सभासदांनी कृपया नोंद ध्यायाबी ू १) ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजल्यानंतर दरस्थ इ मतदान करता येणार नाही.

२) वार्षिक सर्वसाधारण समेरवा दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून दित्ती जाणार आहे आणि सभासद जे वार्षिक सर्वसाधारण समेत उपरिथत असतील आणि ज्यांनी समेरवा आधी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान केटोले नाही असे सभासद समेरवा रस्म्यान मतदान

करू शकतीत. ३) दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेता उपस्थित राढू शकतात. मात्र त्यां

४) असे व्यक्ती ज्यांची नावे सभासद नोंद पुरितकेत किंवा लाभार्थी मालकांच्या यादीत जी डिपॉझिटरीज यांनी तयार केली आहे, त्यात क ऑफ तारखेला नमूद असतील असे सभासदच दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान

जी) कंपनीच्या तसेच एजन्सीच्या संकेतस्थळाचा पत्ता जिथे सभेची सूचना प्रकाशित करण्यात आली आहे तो वचव,indiaforexonline.com आणि wwo

evoting.nsdl.com असा आहे. च ) अशा व्यक्तीचे नाव, हुडा, पता, इ मेल तपशील आणि फोन नंबर जी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानासंदर्भातील शंक निरसन करणार आहे

श्री शिवम अगरवात. कंपनी सेकेटरी आणि कम्प्तायन्स अधिकारी. इ मेल आयडी : corp.relations@ebixcash.com. संपर्काचा तपशील : + ९१ २

5२८८ १७००, पता ८ वा मजला, मानेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्या नागरी मार्ग, कलिना, सांताकूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८

डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड यांच्या करित ( यापूर्वीची ओळख एबिवसकॅश वर्ल्ड मनी इंडिया तिमिटेड

शिवम अगरवा

### जाहीर सूचना

हे फ्लॅट क्र. ए-१/६०१, सहावा मजला, सोसायटी कमल पार्क कॉम्पलेक्स सीएचएस लि. म्हणून ज्ञात, ६० फिट रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ, भाईंदर पश्चिम, तालूका व जिल्हा ठाप ८०१ १०१ येथील एकमेव मालक आहेत. पहिले विकीचे मूळ बिल्डर करार मे. अरपन्ना रिअल इस्टेट कॉर्पोरेश यांचे १. श्री. नितेश रामदेव चोप्रा, २. श्रीम. नीर अंमलात आणले गेले व दसरे विक्रीचे मख्य करार श्री. नितेश रामदेव चोप्रा, २. श्रीम. नीरू नितेश चोप्रा व १. श्री. राजेंद्र जे. नांगालिया, २. श्रीम. गीत आर. नांगालिया यांच्या दरम्यान दि. मे, २००१ रोजी अंमलात आणले गेले, वरील सदर फ्लॅट संबंधातील मुळ पहिले बिल्डर करार व दुसरे पुन:विक्रीचे करार गहाळ झ आहेत/हरवले आहेत.

कोणाही व्यक्तींना, बँक, वित्तीय संस्था आदी, वैयक्तिव कंपनीज, संस्था आदी यांना कोणतेही दावे असल्यास त्यांनी त्यांचे दावे दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात सद सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत सूचित करावे प्रसारा प्रत्य फ्लॅटच्या ग्रंबंधात कोणतेही टावे त्यानंत गृहित धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

दिलीप के. पांडे वकील उच्च न्यायालय दि. ०९.०८.२०२२ बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

नोंदणीकरण कार्यालय : २०५, पी. एन. कोठारी आयएनडीएल इस्टेट, एल. बी. एस. मार्ग, भांडुप (प), मुंबई ४०० ०७८.

दूर. : ०२२-२०८१२६०० ईमेल आयडी : info@sanjivani.co.in

### दि. ३० जून, २०२२ रोजी सपलेल्या तिमाही अखोरकरिता एकत्रित अलेखपरीक्षित निष्कर्शांवर अहवाल

(रु. लाखांत (प्रति शेअर उत्पन्न वगळता)

संजीवनी पॅरॅंटेरल लिमिटेडकरि

(रु लाखांत

(ર. લાહાત (પ્રાંત રાગર ડર-						
			तिमाही अखोर		वर्ष अखोर	
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	
<i></i>		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षात	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
۶.	कामकाजातून महसूल					
	ए) कार्यचलनातून महसूल	९९१.६६	५२०.९८	८०८.१८	३०६१.२६	
	बी) अन्य उत्पन्न ११.७०	६.२१	७.१७	२४.३३		
	एकूण महसूल	१००३.३६	५२७.१९	८१५.३५	३०८५.५९	
٦.	खार्च :					
	ए. समाविष्ट साहित्यांचे मूल्य	४३३.८६	१३४.८४	५१३.३५	१२६५.७७	
	बी. स्टॉक इन ट्रेडची खरेदी फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल	२६.९७	६.१३	१.४८	३५.३४	
	सी. कर्मचारी लाभ खर्च	६७.३७	११५.८४	६७.९३	३०८.७०	
	डी. वित्त मूल्य	७.३८	८.१४	₹.०७	२१.३२	
-	ई. घसारा व परिशोधन खर्च	२१.७२	२२.९५	१७.५६	১৬.৬১	
	एफ. अन्य खार्च	२४७.७३	४७.३७६	१५२.१३	989.48	
	एकूण खर्च	८०५.०३	३८२.७०	७५२.५६	२५९७.७३	
₹.	कर पश्चात नफा/(तोटा) (१-२)	१९८.३३	१४४.४९	६२.७९	४८७.८६	
٧.	कर खार्च					
	चालू	२५.०४	0.00	0.00	0.00	
	स्थगित	६.३६	3.22	0,00	३.२२	
ч.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (९-१०)	१७९.६५	१४१.२७	६२.७९	४८४.६४	
ξ.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (निञ्चळ कर)	0,00	0.00	0,00	0,00	
७.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१७९.६५	१४१.२७	६२.७९	४८४.६४	
٤.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१७९.६५	१४१.२७	६२.७९	४८४.६४	
۶.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	९९९.८३	६८.२१	८४९.८३	९९९.८३	
90.	उत्पन्न प्रति शेअर (रु. मध्ये)					
	ए) सौम्य उत्पन्न (तोटा) प्रति शेअर	१.८०	१.४१	०.७४	४.८५	
	बी) मूळ उत्पन्न (तोटा) प्रति शेअर)	१.८०	१.४१	٧७.٥	8.64	

१. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस (आयएनडी–एएस) यांच्यासह अनुपालनामध तयार केला आहे व विस्तारित लागू अकाउंटिंग प्रॅक्टीसेस व पॉलिसीज मंजूर केले आहेत.

२. विनीय अहवालांचा वरील अहवाल लेखा समिती दारे पाइण्यात आला आहे व दि. ८ ऑगस्ट. २०२२ रोजी आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडलादारे मान्य करून लेख समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे.

ग्रॅचटी / लीव्ह सॅलरीकरिता कंपनी लेखा प्रत्यक्ष आधारावर असेल

- . वैधानिक लेखा यांच्या स्टॉक एक्सचेंज समवेत सुची कराराच्या खंड ४१ च्या अटी अनुसार कंपनीच्या अहवालावर पाहण्यात येईल
- तिमाही दरम्यान कोणतीही इन्वेस्टर तक्रार प्राप्त झाली नाही आहे. तिमाही अखेरपर्यंत वा चालू होताना कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती

कंपनी ऑपरेटिंग सेगमेंट अहवालावर आयएनडी एएस १०८ अनुसार आवश्यकतेच्या अटीनुसार फार्माक्युटिकल आधारावरील व्यवहार आहे

अश्वानी खोमक व्यवस्थापकीय संचालव ठिकाण : मुंबई दिनांक: ०८ ऑगस्ट, २०२२ डीआयएन : ००३३७११८



### अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : युनिट २०१-२०२, इस्टर्न कोर्ट, व्ही. एन. पुरव मार्ग, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई ४०० ०७१

दूर. क्र. ०२२-२५२९११४९/५० फॅक्स : ०२२-२५२९११४७

सीआयण्न : L99999MH1995PLC084618 वेबसाइट : www.aicltd.in, ईमेल : contact@aicltd.in

दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाच्या निष्कर्शांवर अहवाल

			स्थायी		एकत्रित				
अ.	तपशील	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर दि.	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर		
क्र.	તપશાલ	३० जून, २०२२	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२२	३० जून, २०२२	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२२		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षात	लेखापरीक्षात		
٤.	कामकाजातून एकूण उत्पन्न	५२४२५.२७	३६६९३.७६	१४१४८६.१७	५८३०४.६३	४०९२३.३८	१६०१९९.०६		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व, अतिरिक्त)	१,६८२.६२	९८२.६१	५,२१२.९७	२,८०५.२४	१,७७९.०९	७,७५३.४९		
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बार्बीच्या पश्चात)	१६८२.६२	९८२.६१	५२१२.९७	२८०५.२४	१७७९.०९	७७५३.४९		
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबींपश्चात)	१२३५.१२	७१७.६१	३८५६.०९	२३४६.३२	१५०७.०९	६३६८.४५		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१२३५.१२	७१७.६१	३८५७.३९	२६१५.३५	१५५५.३९	६५०६.३२		
ξ.	इक्विटी शेअर भांडवल	१४४५.७८	११८४.६८	१३२०.८८	१४४५.७८	११८४.६८	१३२०.८८		
૭.	गत वर्षाच्या ताळेबंद उर्वरित मूल्यांकनामध्ये निर्देशित आरक्षित (मूल्यांकन राखीव वगळता) –		_	२२४२७.४५	_	-	२८१३५.२९		
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)(चालू व खांडित कार्यलचनाकरिता)								
	१. मूळ	9.88	६.१२	३०.९४	१७.३७	१२.८४	५१.१०		
	२. सौम्यीकृत	9.88	६.१२	३०.९४	१७.३७	१२.८४	५१.१०		

- . वरील लेखापरिक्षीत वित्तीय अहवाल दि. ३० जून, २०२२ अखेर तिमाही अखेरकरिता अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) यांच्या अनुसार सेवी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत व विविध सर्क्यलर अनुसार विनियमन अंतर्गत जारी वेळोवेळी सधारित लेखा समितीचा अहवाल व संचालक मंडळाद्वारे मंजर दि. ०८ ऑगस्ट. २०२२ रोजीचा अहवाल वित्तीय अहवाल कंपनी व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट वर उपलब्ध आहे. कंपनी (भारतीय लेखा स्टेंडईस) (सुधारणा) नियम २०१६ द्वारे सुधारित कंपनीज (भारतीय लेखा स्टेंडईस) नियम, २०१५ अंतर्गत भारतीय लेखा अहवाल (आयएनडी – एएस) समवेत सदर वित्तीर
- दि ३० जन, २०२२ च्या तिमाही आंशेरकरिता वरील एकवित वित्तीय अहवाल अगरवाल इंडस्टियल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामह वित्तीय अहवाल त्यांचे होली ओन्ड मब्रमायडरी (डब्ल्यओएम - १. बिटूमिनेक्स कोचिन प्रायव्हेट लिमिटेड, २. एआयसीएल ओव्हरसीज एफझेड – एलएलसी व ३. अगरवाल ट्रान्सलिंक प्रायव्हेट लिमिटेड.
- कंपनीने त्यांचे उपक्रम संबंधित माहिती प्रसिद्ध करून, स्थायी वित्तीय अहवाल कंपनीच्या वित्तीय अहवाल ६ सेगमेंटसमध्ये त्यांचे उपक्रम राबवन अर्थात १, ॲन्सीलरी इन्फ्रा (बिटमेन व संबंधि उत्पादने. २. शिप ऑपरेटिंग ॲन्ड चार्टिरंग, ३. ट्रेडिंग ऑफ पेट्रोलीअम प्रोडक्ट्स, ४. लॉजिस्टीक्स, ५. विंडमिल व ६. अन्य (अन-ॲलोकेबल) व स्थायी आधारावरील ४ सेगमेंट्समध्ये अर्थार १. इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्ट्समध्ये वापरात येणाऱ्या बिटमेन व संबंधित उत्पादनांचे उत्पादन व टेडिंग, २. त्यांच्या स्वतःच्या टॅंक्स मार्फत मोठ्या प्रमाणात बिटमेन व एलपीजी करिता लॉजिस्टीक्स प्रदा करणे, ३. वाईड मित्सच्या मार्फत जनरेट्स पावर. विविध प्रमाणात महसूल हणून सीजनरल नेकरच्या संबंधात ज्यावसायाय करणे. कंपनी तळीजा, बेलगाव, बडांव व हैंदराबाद थेथे युनिट्सचे उत्पाद करत आहे व त्यांचे स्वतःचे मोठ्या प्रमाणात बिट्सेन स्टोरेज सुविधा/टर्मिनत्सचे बडोदा, दिधी व सध्या त्यांचे उत्पादन तळोजा थेथे आहे. कंपनीच्या मागे त्यांनी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात बिट्स स्टोरेज सुविधा केली आहे जी कारवार, हलदिया व मँगलोर येथे आहे. कंपनीच्या इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी – बिदूमिनेक्स कोचिन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा बिदूमन व बिदूमिन उत्पादनाचे उत्पादन करण्याकरिता सरुवात केली असन ती त्यांच्या ओव्हरमीज होली ओन्ड मबसायडरी कंपनी – एआयसीएल ओव्हरमीज एफक्षेड – एलएलमी, राम अल खैमाइ, यएई व सेबंधा मार्गदर्शक/ अधिसूचनांसह त्यांचे वाणिज्यीक कार्यचलन पार पाडण्याकरिता विशेषकृत बिट्सेन वेसेल्साचा ताबा घेण्यात आला आहे व ओव्हरसीज संपूर्ण वेळ सबसायडरी कंपनी असून ओव्हरसी डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स (ओडीआय) संबंधात वेळोवेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केले आहे. सदर ओव्हरसीज डब्ल्यओएस सध्या मोठ्या प्रमाणात बिटमेन / मोठ्या प्रमाणात कारगोचे अंदार्व ३८,००० मीटर क्षमतेचे फेरिंग वार्डून नेण्यास त्यांच्या ६ विशेषकृत बिटूमेन वेसत्सचा वापर करत आहे. व आता सध्याच ते ६ टीएच स्पेशलाईज्ड बिटूमेन/ बल्क लिक्वीड कारगो वेसेल्स असलेल्य एमटीज क्षमता वाहन नेत आहेत. अगरवाल टान्सलिक प्रायक्हेट लिमिटेड यांची अन्य इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी शहापर, आसनगाव महाराष्ट्रामधील बीपीसीएल पेटोल पम्प कार्यरत कर

आहे तसेच स्पेशलाईज्ड बिटूमेन टॅंकर्सच्या मोठ्या प्रमाणात बिटूमेनची वाहतूक, एलपीजी, एलएसएचएस चा व्यवसाय करत आहे पुढे, सदर वार्षिक अहवाल पाहाता, कंपनी सेवी (आयसीडीआर) विनियमन, २००२ सुधारित च्या प्रकाण ५ समवेत पिल्का रूपून सुद्धा प्रमोटसं ग्रुपचे १७,११,००० संपूर्ण कन्वर्टिबल वॉरंट्सचे आवंटन करत आहे व वॉरंट्स रु. १३,१३,९४,८००/ – एकत्रित असून रु. १०५.२०/ – (प्रीमीअम समाविष्ट) जारी करून रु. १०/ – प्रत्येकीच्या एफ व्हीच्या समान इक्विटी क्रमांक प्रदानित इक्विट

स्थायी

शेअर्स अर्थात १२.४९.००० असन त्यामध्ये १२.४९.००० वॉरंटसचे मल्यांकन करण्यात येईल. एमसीए द्वारे जारी आयएनडी एएस–३३ अनुसार पूर्वीचा कालावधी व सध्याकरिता सौम्य व मूलभूत उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) चे मूल्यांकन केले जाईल.

कंपनी अहवाल अंतर्गत सदर वर्ष दरम्यान त्यांचे कार्यचलन खांडित करत आहेत. कपना अठवाल अताता स्वर वर वरम्या त्याच कायचला खाडत करा जाला. चालू कालावधी स्पष्टीकरण वावस्थक करण्याकरिता पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्नुप्ड/ रिअरजेंड करण्यात येत आहे. कंपनीचे कार्यचलन/ प्रोफिटेबिलीटी व त्यांचा मूल्यांकन स्तर पुन्हा व्यवस्थित करण्याकरिता उत्पादन व अन्य ट्रेडिंग सुविधा पूर्ण करणे.

अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड करिता

एकत्रित

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२२

ललित अगरवात संपर्ण वेळ संचालव डीआयएन : ०१३३५१०५



### बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L29220MH1986PLC041214 नोंदणीकृत कार्यालय : २३, बिर्ला मेंशन क्र. २, पहिला मजला, डी. डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई ४०० ००४. दूर. क्र. +९१ ०२२ २३८२५०६० ईमेल : info@birlaprecision.com वेबसाइट : www.birlaprecision.com दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

रु. लाखात

अनु.			तिमाही अखोर		वर्ष अखोर	तिमाही अखोर			वर्ष अखोर
क्र	विवरण	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६,३१८.२१	७,०३०.०६	५,४२९.२६	२४,८३२.२२	६,३१८.२१	७,०३०.०६	५,४२९.२६	२४,८३२.२२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	६१४.८६	९३७.२४	५१.२७	११३१.१६	६१४.८६	९३७.२४	५१.२७	११३१.१६
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	६१४.८६	९३७.२४	५१.२७	११३१.१६	६१४.८६	९३७.२४	५१.२७	११३१.१६
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	६०८.४३	९२६.६७	५१.१३	१११८.०५	६०८.४३	९२६.६७	५१.१३	१११८.०५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	६०८.४३	९७४.९७	५१.१३	११६६.३५	६०८.४३	९७४.९७	५१.१३	११६६.३५
ξ.	इक्विटी भाग भांडवल	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२	१३०५.४२
9.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित				१०५२१.९५				१०,५२१.९५
८.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)								
	मूळ रु.	0.93	१.४२	٥.٥٧	१.७१	0.93	१.४२	٥.٥٧	१.७१
	सौम्य रु.	0.93	१.४२	٥.٥٧	१.७१	0.93	१.४२	٥.٥٧	१.७१
 टीप :									

. वरील अहवाल सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज सह तिमाही वित्तीय अहवालाकरिता विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३० जून, २०२२ रोजी अखेर तिमाही अखेरकरिता वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com व कंपनीची वेबसाइट www.birlaprecision.com वर उपलब्ध आहे.

. दि. १ एप्रिल, २०१८ अनुसार कंपनी दोन अहवाल सेगमेंट्स नावे १. टुलिंग २. ऑटोमोटिव्ह कम्पोनन्ट आयएनडी एएस १०८ अंतर्गत ऑपरेट केला आहे.

 दि. २२ जन, २०१८ पासन कंपनी दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत फंडसची पावती बिहार राज्यामध्ये गरीब शाळकरी मलाना प्रदान करत आहे. डिस्क्लोजर हेतकरिता सदर प्रकल्प अंतर्गत सेगमेंट्स, महसल अंतर्गत नसेल. ४. कंपनीने युपसए नावे बिली प्रीसीजन युएसए लि. मध्ये नवीन सबसायडरी समाविष्ट करून पूर्वीच्या वित्तीय वर्षादरम्यान प्राधिकत इक्विटी शेअर्स भांडवल २०० शेअर्सचे प्रदान व प्रदानित इक्विटी शेअर भांडवल १० शेअर्स अंतर्गत १ युएसडी प्रत्येकी ईआयएन : ३६-

४९७४२३९ प्रदान केले आहे व सदर सबसायडरीमध्ये तिमाही दरम्यान व्यवहार केले आहेत.

कंपनी जर्मनी नावे बिला प्रिसीजन जीएमबीएचमध्ये नवीन सबसायडरी असमाविष्ट असुन सदर प्रदानित इक्विटी शेअर्स भांडवल २५००० शेअर्स १ युरो प्रत्येकीकरिता करून सदर सबसायडरीमध्ये वित्तीय वर्षाच्या दरम्यान सदर व्यवहार केले जाणार नाहीत. ६. कंपनी दोन नवीन डॉमेस्टीक सबसायडरी नावे बिलां इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड व बिलां अक्युकास्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सदर इक्विटी शेअर भांडवल १०००० इक्विटी शेअर्सचे प्रदानित असन १० प्रत्येकी असन सदर सबसायडरीमध्ये वित्तीय वर्षाच्या दरम्यान

सदर व्यवहार केले जाणार नाहीत ७. दि. ०८ ऑगस्ट. २०२२ रोजी संपलेल्या त्यांच्या सभेमध्ये आयोजित संचालक मंडळाद्वारे तिमाही अखेरकरिता कंपनीचा वरील वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे. वैधानिक लेखापरीक्षा सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन) आवश्यकता २०१५ व त्यांच्या अहवाल अनुसार वरील अहवाल वैधानिक लेखा यांनी त्यांचा अहवाल जारी केला आहे संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०३३२७६९१

कंपनी सेकेट

५४ ए ५५७८ स्म

ठिकाण : मुंबई दिनांक : ८ ऑगस्ट, २०२२

वेदांत बिल

**FINANCIAL EXPRESS** 

NOTICE Notice is hereby given that the share certificates No (s) 53744, 53745 for 500 shares bearing distinctive No(s) 8633863 To 8633912, 8633913 to 8633962 standing in the the name(s) of Sat Bhushan Singla in the books of M/s Finolex Industri Limited has/have been lost/ misplaced/ destroyed and the advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate (s) in lieu thereof. Any person (s) who has /have claim (s) on the said shares should lodge such claim (s) with the Company's Registrars and Transfer Agents X viz KFin Technologies Pvt Limited, Karvy Selenium Tower B, Plot number 31 & 32, Financial District Gachibowli, Hyderabad 500 032 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Name (s) of the shareholder (s) Sat Bhushan Singla

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate no. 13490 for 100 (One Hundred Only) Equity shares of Rs. 10/- (Rupees ten only) each bearing Distinctive No. (s) from 13,47,101 to 13,47,200 of Eicher Motors Limited, having its registered office at 3rd Floor, Select Citywalk, A-3 District City Centre, Saket New Delhi-110017, registered in the name of Mr. Pradeep Kumar Bajpai have been lost. Mr. Pradeep Kumar Bajpai has applied to the Company for issue of duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice. Date: 09.08.2022

FORM NO. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and Rule 4 (1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

.Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application i proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Centra Registration Centre (CRC) Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050 that "C3 **Collaborate and Create Change"** a Trus may be registered under Part I of Chapter XX of the Companies Act 2013, as a Company limited by guarantee.

2.The principal objects of the company are as follows: i) To establish run maintain, support or help i

the establishment of education institution colleges, libraries, other academic, vocationa institutions, colleges, libraries, other academ ic, vocational institutions for public at large and for spread of education in Arts, science commerce, Agriculture and allied fields literature, philosophy, physical education training or any other subjects of faculty or fo furthering the cause of education. To provide, give help to poor and meritorious

students of either or undefined sex either b payment of fees or by providing them books or defraying other incidental expenses b suitable means A copy of the draft Memorandum and Articles

of Association of the proposed Company may be inspected at the registered office at Flat No. 201, Block D, Aditya Mega City, Vaibhav Khand 3, Indirapuram, Ghaziabad, Uttar **Pradesh-201014** 1. Notice is hereby given that any persor

objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office.

> C3 Collaborate and Create Change 1. Rohit Kumar Shah (Trustee 2. Meenu Ramesh Gupta (Trustee

for & on behalf o

**Date**: 09.08.2022 | **Place**: Ghaziabad

### PRADYUMNA STEELS LIMITED

REGD. OFFICE: FLAT NO. 702, 7™ FLOOR, KANCHENJUNGA BUILDING, 18, BARAKHAMBA ROAD, NEW DELHI-110001 PHONE NO. 011-23310001 (5 LINES), e-mail: hcslndl@yahoo.co.in

Extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 (₹ in Lakhs except per share data)

	Part de la constant d		STAND	ALONE	, (	CONSOLIDATED				
SI			Quarter ended		Year Ended	Year Ended Quarter ended			Year Ended	
No.	Particulars Jun 30, 2022 M		Mar 31, 2022 Jun	Jun 30, 2021	Mar 31, 2022	Jun 30, 2022	Mar 31, 2022	Jun 30, 2021	Mar 31, 2022	
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)	
1.	Total income from operations	7.02	6.95	7.68	29.66	7.02	6.95	7.68	29.66	
2.	Net Profit/(Loss) for the period/year (before tax and Exceptional items )	3.33	2.65	4.65	14.62	3.33	2.68	4.65	14.64	
3.	Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional items)	3.33	2.65	4.65	14.62	3.33	2.68	4.65	14.64	
4.	Net Profit/(Loss) for the period/year after tax and Exceptional items	2.20	1.74	3.19	9.78	2.20	1.77	3.19	9.80	
5.	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-567.33	(406.47)	323.07	302.18	(567.33)	(406.43)	323.07	302.21	
6.	Equity Share Capital	17.11	17.11	17.11	17.11	17.11	17.11	17.11	17.11	
7.	Other Equity		1		3,538.78				3,539.32	
8.	Earnings per share of Rs. 10 each (a) Basic (Rs.) (b) Diluted (Rs.)	1.28 1.28	1.01	1.85 1.85	5.67 5.67	1.28 1.28	1.03	1.85 1.85	5.68 5.68	

The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2022, filed with the Calcutta Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The above Un-audited standalone & consolidated financial results were subject to limited review by the Statutory Auditors of the company, reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8th August, 2022. The Review Report of the Statutory Auditors is being filed with the Calcutta Stock Exchange. For and on behalf of the Board

(Murari Lal Birmiwala) DIN: 00642510

**IDFC FIRST** 

**IDFC First Bank Limited** 

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792

Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

> Notice under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers and co-borrowers	Section 13 (2) Notice Date	amount as per Section 13 (2) Notice	Property Address
1.	34243234 & 16310087	LOAN AGAINST PROPERTY	SANJEEV AGARWAL (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)     ASHA RANI (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)     EKANSH AGARWAL (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)	03.08.2022	29,16,730.37/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF FIRST FLOOR WITHOUT ROOF RIGHTS COVERED AREA 70 SQ. MTRS. BUILT ON PLOT NO. C-503, LAND MEASURING 96 SQ.MTRS., IN BLOCK-C, SWARN JAYATIPURAM COLONY, GOVINDPURAM, TEHSIL AND DISTRICT-GHAZIABAD, UTTAR PRADESH AND BOUNDED AS: EAST:OTHER'S PROPERTY, WEST: ROAD 9 MT. WIDE NORTH: PLOT NO. C-502, SOUTH: PLOT NO. C-504
2.	33704034	LOAN AGAINST PROPERTY	1. ANITA CHAUHAN (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MR. RAJPAL SINGH)	03.08.2022	20,09,489.90/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF UPPER GROUND FLOOR WITHOUT ROOF RIGHTS ALONGWITH STILT PARKING SPACE, SUPER AREA MEASURING 83.61 SQ. MTRS. BUILT ON PLOT NO. 25, AND AT PRESENT PLOT NO. B-25, MEASURING 100 SQ. YDS. FALLING IN KHASRA NO. 1143, IN THE COLONY KNOWN AS HINDAN YAMUNA SEHKARI AWAS SAMITI LTD., SITUATED AT HINDAN VIHAR, VILLAGE-BAROLA, TEHSIL-DADRI, DISTRICT-GAUTAMBUDH NAGAR (U.P), AND BOUNDED AS: EAST: HOUSE NO. 26, WEST: HOUSE NO. 24 NORTH: HOUSE NO. 34, SOUTH: 20 FT. WIDE ROAD

known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc. within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise,

> **Authorized Officer** IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited)

DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED) CIN: L65990MH1985PLC037697 Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098.

Place: GAUTAMBUDH NAGAR

Website: www.indiaforexonline.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

The 37th Annual General Meeting (AGM or Meeting') of the Members of Delphi World Money Limited will

Date: 09.08.2022

be held on Thursday, September 01, 2022 at 1:00 P.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Financial Statements for the Financial Year 2021-22 along with the Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto have been sent on August 08, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents are also available on Company's website at https://indiaforexonline.com/invester-pdf/AnnualReport2021-22.pdf and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and www.nseindia.com A copy of the same shall also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

As per section 108 of Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means (e-voting) The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide the e-voting facility to shareholders. Members may cast their votes remotely using the electronic voting system of NSDL on the dates mentioned here below (remote e-voting).

Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. National Securities Depository Limited (NSDL) will be providing facility for voting through remote e-voting, for participation in the 37th Annual General Meeting through VC/OAVM and e-Voting during the The Register of Member and Share Transfer Books of the Company shall be closed from Friday, 26th

Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and

August, 2022 to Thursday, 1st September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. All Members are informed that: (a) The Business as set-forth in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;

(b) Date and time of commencement of remote e-voting: Monday, 29th August 2022, 9:00 A.M. (c) Date and time of end of remote e-voting: Wednesday, 31st August, 2022, 5:00 P.M.

(d) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM: Friday, 26th August, 2022. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding as on the (e) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch

of the notice of AGM and hold shares as of the cut-off date i.e. Friday, 26th August, 2022, can follow the process for generating the Login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with NSDL for e-voting, existing User ID and Password can be used for casting vote,

(i) Remote e-voting shall not be allowed beyond 31st August, 2022, 5:00 P.M.

(ii) The facility for voting shall be made available at the AGM and the members attending the meeting. who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the Meeting. (iii) A Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Meeting (iv) A person whose name is recorded in the register of members or in the Register of beneficial owners

maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annual General Meeting. (g) Website address of the Company and of the Agency where Notice of the Meeting is displayed www.

indiaforexonline.com and www.evoting.nsdl.com (h) Name, designation, address, Email id and phone number of the person responsible to address the

grievances connected with the facility for voting by electronic means. Mr. Shivam Aggarwal, Company Secretary & Compliance Officer, Email id: corp.relations@ebixcash.com. Contact details +91-22-62881500, Address: 8th Floor, Manek Plaza, Kalina CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098.

> BY ORDER OF BOARD OF DIRECTORS FOR DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)

> > COMPANY SECRETARY

M. NO: A55785

SHIVAM AGGARWAL

For All Advertisement Booking

PLACE: MUMBAI

DATE: 09.08.2022

Call: 0120-6651214



not an assumption. Inform your opinion with detailed analysis.

Name of the Branch

The Indian EXPRESS

are requested to note the same. conditions shall remain same.

for further details. All other contents and terms & Date: 08.08.2022 Place: New Delhi **Punjab National Bank** 

CORRIGENDUM Refer Advertisement published on 26.07.2022 Financial Express (Page no. 20) and Jansatta (Page no. 12) regarding E-auction of properties under SARFAESI Act. The property mentioned at serial no. 13, 14, 15, 16,

पंजाब नेसमल बेंग 🔘 punjeb netional beni

Circle Sastra, New Delhi, 2<sup>nd</sup> Floor, Vikrant tower, Rajendra

Place, New Delhi-110008, Email id: cs4168@pnb.co.in

17 and 18 in NPA A/c of M/s Umaxe Projects Pvt. Ltd. stands withdrawn due to technical reasons. However, E-auction of other properties mentioned in above advertisement will remain effective. All interested bidders Please also refer to: http://www.mstcecommerce.com

**Authorized Officer** 

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHANDIGARH BENCH, AT CHANDIGARH COMPANY APPLICATION NO. CA (CAA) NO. 23 /CHD/HRY/2022 (under Sections 230-232 of the Companies Act, 2013) IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013

IN THE MATTER OF SECTIONS 230 - 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016 AND

IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN BHARTI LAND LIMITED. BHARTI REALTY LIMITED AND ROSTRUM REALTY PRIVATE LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

IN THE MATTER OF:

Bharti Land Limited, a public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 2013, and having its registered office situated at Airtel Centre, Plot No. 16 Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon, Haryana 122 015. ... Applicant Company 1 / Demerged Company 1

and having its registered office situated at Airtel Centre, Plot No. 16 Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon, Haryana

... Applicant Company 2 / Resulting Company 1/Demerged Company 2

Bharti Realty Limited, a public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956

Rostrum Realty Private Limited, a private limited company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 and having its registered office situated at Airtel Centre, Plot No. 16 Udyog Vihar, Phase-

... Applicant Company 3 / Resulting Company 2 ADVERTISEMENT OF NOTICE OF THE TRIBUNAL CONVENED MEETING OF THE UNSECURED CREDITORS OF BHARTI LAND LIMITED AND SECURED CREDTIORS AND UNSECURED CREDITORS

Notice is hereby given that by an order dated June 30, 2022 (rectified vide order dated July 25, 2022) in CA (CAA) No. 23 /CHD/HRY/2022 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Chandigarh Bench ("Tribunal") has inter alia directed separate meetings to be held of the unsecured creditors of Bharti Land Limited ("BLL") and secured creditors and unsecured creditors of Bharti Realty Limited ("BRL), which together with BLL is referred to as ("Companies") for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed composite scheme of arrangement between Bharti Land Limited, Bharti Realty Limited and Rostrum Realty Private Limited and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Scheme") under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Act").

In pursuance of the Order and as directed therein, further notice is hereby given that:

IV, Gurgaon, Harvana 122 015.

OF BHARTI REALTY LIMITED

(i) Meeting of the select unsecured creditors of BLL will be held on Saturday, the 10th day of September, 2022 between 10:00 a.m. to 11:00 a.m. through video conferencing or other audio-visual means ("VC/ OAVM"), at which day, date and time, the unsecured creditors of BLL are requested to attend the meeting by availing VC/OAVM facility.

(ii) Meeting of the secured creditors of BRL will be held on Saturday, the 10" day of September, 2022 between 12:30 p.m.to 1:30 p.m. through VC/OAVM, at which day, date and time, the secured creditors of BRL are requested to attend the meeting by availing VC/OAVM facility.

(iii) Meeting of the select unsecured creditors of BRL will be held on Saturday, the 10" day of September, 2022 between 02:30 p.m. to 03:30 p.m.through VC/OAVM, at which day, date and time, the unsecured creditors of BRL are requested to attend the meeting by availing VC/OAVM facility.

Please note that the unsecured creditors of BLL and BRL having debt less than Rs. 1,00,000 as on March 31, 2022 will not be eligible to vote on the Scheme in terms of the Order.

IMPORTANT NOTICE: IN VIEW OF THE CIRCULAR NO.14/2020 DATED APRIL 8, 2020 READ WITH CIRCULAR NOS. 17/2020 DATED APRIL 13, 2020 AND CIRCULAR NOS. 22/2020 DATED JUNE 15, 2020 AND CIRCULAR NOS. 03/2022 DATED MAY 05, 2022 ISSUED BY THE MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, GOVERNMENT OF INDIA, AND IN TERMS OF THE ORDER OF THE TRIBUNAL: (A) THERE SHALL BE NO MEETING REQUIRING PHYSICAL PRESENCE AT A COMMON VENUE; (B) NOTICES IN RELATION TO THE ABOVE MEETINGS HAVE BEEN RESPECTIVELY SENT BY THE COMPANIES TO THE PERSONS WHO ARE ENTITLED TO ATTEND AND VOTE AT THE MEETINGS ("PERSONS"), BY EMAIL, AS FOLLOWS (I) IN THE CASE OF BLL WITH RESPECT TO THE UNSECURED CREDITORS, AT THEIR LAST KNOWN EMAIL IDS (II) WITH RESPECT TO SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS OF THE BRL, AT THEIR LAST KNOWN EMAIL IDS. IN CASE EMAIL IDS OF THE PERSONS ARE NOT REGISTERED WITH BLL OR BRL, THEN NOTICE TO SUCH UNSECURED CREDITOR WOULD BE ISSUED THROUGH COURIER; 3. THE RELEVANT DOCUMENTS (BOARD RESOLUTION, AUTHORITY LETTER, ID PROOF ETC.) REFERRED TO IN THE NOTICES ARE TO BE SENT TO BLL AND BRL (AS APPLICABLE) AS PER INSTRUCTIONS SPECIFIED IN THE SAID NOTICES, WITHIN THE TIMELINES PRESCRIBED THEREIN. ALL PERSONS ARE REQUESTED TO CAREFULLY GO THROUGH THESE INSTRUCTIONS: 4. COPIES OF THE RESPECTIVE NOTICES HAVE BEEN DISPLAYED AT THE WEBSITE WWW.BHARTIREALTY.COM FROM WHERE THEY CAN BE DOWNLOADED. FOR ANY QUERIES WITH RESPECT TO THE ABOVE MEETINGS, PLEASE CONTACT MS. SUMAN

SINGH AT SUMAN.SINGH@BHARTI.IN (FOR BOTH BLL AND BRL) OR ALTERNATIVELY AT +91-11-4666 6100 (PHONE) AND +91-11-4166 6137 (FAX), OR BY MAIL AT THE REGISTERED OFFICES OR AT CORPORATE OFFICES OF THE COMPANIES (AS APPLICABLE) (ADDRESS GIVEN BELOW) In terms of the Order, the remote e-voting for the aforesaid meetings shall remain open from 09:00 a.m. on

September 07, 2022 (i.e. not less than three days from the date of the aforesaid meetings) and shall close at 5 p.m. on September 09, 2022 as mandated under Clause 8.3 of Secretarial Standards on general Meetings under the Act and rules framed thereunder. Voting at the aforementioned meetings shall also take place through e-voting facility made available during the

meeting (held through VC/OAVM). Notice of the aforesaid meetings is being advertised for the secured creditors of BRL and respective unsecured

creditors (as above) of the Companies as on March 31, 2022. A person/entity who is not a secured creditor or unsecured creditor as on the said cut-off date, or does not have a debt equal to or more than Rs. 1,00,000 (as per the Order) will not be entitled to vote at the meeting and should treat this notice for information purpose only. Results of the votes cast with respect to the aforementioned meetings will be displayed at the registered office of the Companies at Airtel Centre, Plot No. 16 Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon, Haryana 122 015 and at the corporate office at Bharti Crescent 1, Nelson Mandela Road, Phase-II, New Delhi-110070 and at Kfin Technologies Limited's website: https://evoting.kfintech.com and at the website of the Companies at www.bhartirealty.com. In case of any query with respect to the e-voting or remote e-voting facility, please note the following contact

details of Kfin Technologies Limited-Mr.S.V. Raju, Deputy Vice President, KFin Technologies Limited, Selenium Tower, Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, Toll Free No.: 1800 309 4001; E-mail: evoting@kfintech.com.

Copies of the Scheme, the Notices and the documents accompanying the Notice including the relevant explanatory statement under Sections 230 and other relevant provisions under the Act, can be obtained free of charge on any day (except Saturday, Sunday and public holidays) from the registered offices of the Companies (as applicable) at Airtel Centre, Plot No. 16 Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon, Haryana 122 015 or at the corporate offices (as applicable) at Bharti Crescent 1, Nelson Mandela Road, Phase-II, New Delhi-110070 during business hours and no later than 48 hours before the meeting.

The Tribunal has appointed Mrs. Justice Raj Rahul Garg (Retd.), as the Chairperson of the Meeting, and failing her, Mr. Surya Parkash, Advocate, as the Alternate Chairperson of the Meeting. The Tribunal has also appointed Mr. Krishan Vrind Jain, Chartered Accountant, as the Scrutinizer for the Meeting, including for any adjournment(s) thereof. The Scheme, if approved by the Meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

RESERVE PRICE

AUTHORIZED OFFICER, PUNJAB NATIONAL BANK

Dated this 9th day of August, 2022

Gurgaon For Bharti Land Limited

Suman Singh Authorised Signatory

Suman Singh **Authorised Signatory** 

For Bharti Realty Limited

Details of the

पंजाब मेशनल बेंक <mark>Uphb</mark> punjab national bank ...the name you can BANK upon! (A GOVERNMENT OF INDIA UNDERTAKING)

> Circle SASTRA Centre, West Delhi, 9/90, 1st Floor, P-Block, Connaught Circus, New Delhi-110001, Email: cs8334@pnb.co.in SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

## E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to

Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s)/Mortgagor(s) that the below described immovable properties mortgaged /charged to the Secured Creditor, the constructive/physical/ symbolic

possession of which has been taken by Authorised Officer of the Bank/Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective Borrower(s) and Guarantor(s) Mortgagor(s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties SCHEDULE OF SALE OF THE SECURED ASSETS

Date of Demand Notice U/s 13(2) of

		Sarfesi Act 2002	FEE 10 20 10 E	TABLE TO THE PARTY OF THE PARTY	MERCHANDERS	
Sr. No.	Name of the Account	Amount as per Demand Notice	Description of	EMD	OF	encumbrances known to the secured
	Name and Addresses of the Borrower	Possession Date u/s 13(4) of Sarfeasi Act 2002	Immovable Properties	Bid Increase		
	/ Guarantors/Mortgagor(s) Account	Nature of Possession Symbolic / Physical/ Constructive		Amount		creditors &
	PNB: Punjabi Bagh	13.12.2018	Plot No. 26, Ground Floor measuring 400 Sq.Yds situated at	Rs. 300.00 Lakhs	09.09.2022	26070
	M/s Bhola Baba Exim Pvt. Ltd.	Rs. 193.93 Lac + intt. + other Expenses	Harsh Vihar, Pitampura, Delhi Owner Name: Bimla Devi w/o Lt Sh Bishamber Dayal	The state of the s	11:00 AM to 04:00 PM	Not known
	Sh. Mai Chand Gupta, Sh. Rajan Gupta, Smt. Sunita Gupta, Sh. Ayush Gupta, Smt. Bimla Devi	22.02.2019	Sh bishamber bayar	Rs. 30.00 Lakh		
	(Guarantor) Add: 24-B/12, Road No. 12, Punjabi Bagh East, New Delhi-110026 & H.No -26 GF, Harsh Vihar, Pitampura, Delhi-110034	Symbolic		Rs. 1.00 Lac	04.00 7 111	
2	PNB: Rajendra Place	11.10.2021	Property at First Floor without roof rights bearing No. L-16, C-	Rs. 40.50 Lac	09.09.2022 11:00 AM to 04:00 PM	
	M/s SRB Group of Company	Rs. 13.77 Lac + intt + other Expenses	Type, West Patel Nagar, New Delhi. Owner of the property:	Rs. 4.05 Lac		Not known
	Borrower: Smt. Sapna Rani Bhel & Smt. Urmila Bhel, Address: F/F, L-16, First Floor West Patel	25.01.2022	Urmila Bhel	Rs. 0.50 Lac		
	Nagar New Delhi-110008	Symbolic		1101 0100 200	01.00 (11)	
The Cart	PNB: Rajendra Place	10.09.2018	Industrial Property situated at Plot No. 24, Block-C, Sector-8,	Rs. 810.00 Lakhs	09.09.2022 11:00 AM to 04:00 PM	
	M/s Kapsons Engineers Pvt. Ltd. Borrower: Sh. Atul Kapoor, Sh. Anuj Kapoor, Smt.	Rs.411.66 Lac + intt + other Expenses	New Okhla Industrial Development Authority, Noida, District- Gautam Budh Nagar, Uttar Pradesh measuring 803.00 Sq. Mtrs.	Rs. 81.00 Lakh		Not known
	Abha Kapoor & Smt. Asha Kapoor, D-26, South	16.11.2018	Owner of the property - Lt. Jawahar Lai Kapoor Prop. M/s Nawab			
	City-1, Gurgaon	Physical	Packers.	Rs. 2.00 Lac		
4	PNB: DDU Karampura	10.02.2022	Commercial Property (Shop) at Northern side portion	Rs. 55.12 Lac	09.09.2022	
	M/s Shiv Shakti Plastic Borrower: Sh. Virender Garg (Prop.) & Smt.	Rs 160.32 Lac + intt + other Expenses	comprising One Room on Ground (Without Roof Rights) area measuring 30.00 Sq. Yds. Part of Property No. 258. Out of	Rs. 5.52 Lac	11:00 AM	Not known
	Shanti Devi (Guarantor)	19.05.2022	Khasra No. 737/215 Khewat No. 12 Khatuni No. 22 Situated in the	Rs. 0.50 Lac	04:00 PM	To provide the second
	Add: H No 47 Pocket C-11 Sector-3 Rohini New Delhi-110085	Symbolic	Colony Known as Adarsh Nagar Delhi-110033 Owner : Smt. Shanti Devi.			

BRIEF TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE: The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions: (1) The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS". (2) The particulars of Secured Assets specified in the Schedule herein above stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. (3) The sale will be done through e-auction platform provided at the Website https://www.mstcecommerce.com on date and time of auction specified above. (4) For further details and complete Terms & Conditions of the sale., please refer: www.ibapi.in , www.mstcecommerce.com, https://eprocure.gov.in/epublish/app (5) Inspection date for the properties has been scheduled for 01-09-2022 between 11.30 AM to 1.30 PM (6) Name of the Authorized officer: Sh. Rabindra Kumar, 8130864663

New Delhi

STATUTORY SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002 Date: 06-08-2022, Place : New Delhi

financialexp.epap.in

Place : New Delhi

Date: 8th August, 2022

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with

and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on

10.	No.	Louis	co-borrowers	Notice Date	13 (2) Notice	
1.	34243234 & 16310087	LOAN AGAINST PROPERTY	SANJEEV AGARWAL (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)     ASHA RANI (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)     EKANSH AGARWAL (IN THE CAPACITY OF AVAILABLE LEGAL HEIR OF LATE MRS. PREETI AGARWAL)	03.08.2022	29,16,730.37/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF FIRST FLOOR WITHOUT ROOF RIGHTS COVERED AREA 70 SQ. MTRS. BUILT ON PLOT NO. C-503, LAND MEASURING 96 SQ.MTRS., IN BLOCK-C, SWARN JAYATIPURAM COLONY, GOVINDPURAM, TEHSIL AND DISTRICT-GHAZIABAD, UTTAR PRADESH AND BOUNDED AS: EAST:OTHER'S PROPERTY, WEST: ROAD 9 MT. WIDE NORTH: PLOT NO. C-502, SOUTH: PLOT NO. C-504
2.	33704034	LOAN AGAINST PROPERTY	ANITA CHAUHAN (IN THE CAPACITY     OF AVAILABLE LEGAL HEIR OF     LATE MR. RAJPAL SINGH)	03.08.2022	20,09,489.90/-	ALL THAT PIECE AND PARCEL OF UPPER GROUND FLOOR WITHOUT ROOF RIGHTS ALONGWITH STILT PARKING SPACE, SUPER AREA MEASURING 83.61 SQ. MTRS. BUILT ON PLOT NO. 25, AND AT PRESENT PLOT NO. B-25, MEASURING 100 SQ. YDS. FALLING IN KHASRA NO. 1143, IN THE COLONY KNOWN AS HINDAN YAMUNA SEHKARI AWAS SAMITI LTD., SITUATED AT HINDAN VIHAR, VILLAGE-BAROLA, TEHSIL-DADRI, DISTRICT-GAUTAMBUDH NAGAR (U.P), AND BOUNDED AS: EAST: HOUSE NO. 26, WEST: HOUSE NO. 24 NORTH: HOUSE NO. 34, SOUTH: 20 FT. WIDE ROAD